

This question paper contains 10 printed pages]

AP—53—2016

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Second Semester) EXAMINATION

OCTOBER/NOVEMBER, 2016

FINANCIAL ACCOUNTING

Paper II (BC2.1)

(MCQ & Theory)

(Thursday, 13-10-2016)

Time : 10.00 a.m. to 12.00 noon

Time—2 Hours

Maximum Marks—40

N.B. :— (i) Q. No. 1 and Q. No. 2 are compulsory.

(ii) *All* questions carry equal marks.

(iii) Simple calculator is allowed.

(i) प्रश्न क्र. 1 आणि प्रश्न क्र. 2 अनिवार्य आहेत.

(ii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

(iii) साधे गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे.

MCQ

1. Multiple Choice Questions :

10

बहुपर्यायी प्रश्न :

(i) In consignment, agent is called

(a) Consignee

(b) Consignor

(c) Owner

(d) None of these

परेषणामध्ये, अभिकर्त्याला म्हणतात.

(a) परेषणी

(b) परेषक

(c) मालक

(d) यापैकी नाही

(ii) is not given by consignor to consignee.

(a) Ordinary commission

(b) Underwriting commission

(c) Del-credere commission

(d) Over-riding commission

P.T.O.

परेषकाद्वारे परेषणीला दिल्या जात नाही.

- (a) साधारण वर्तन (b) हमीधारण वर्तन
(c) परिशोधी वर्तन (d) अतिरिक्त वर्तन

(iii) Hire-Purchase Act comes into force on

- (a) 1st May 1973 (b) 30th August 1973
(c) 1st September 1973 (d) None of these

क्रयावक्रय कायद्याची अंमलबजावणी ला सुरु झाली.

- (a) 1 मे 1973 (b) 30 ऑगस्ट 1973
(c) 1 सप्टेंबर 1973 (d) यापैकी नाही

(iv) Indicate which of the following is *true* ?

- (a) Hire-purchase Price = Cash Price + Interest
(b) Cash Price = Hire-purchase Price – Interest
(c) Interest = Hire-purchase Price – Cash Price
(d) All of the above

खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?

- (a) क्रयावक्रय मुल्य = रोख मुल्य + व्याज
(b) रोख मुल्य = क्रयावक्रय मुल्य – व्याज
(c) व्याज = क्रयावक्रय मुल्य – रोख मुल्य
(d) वरील सर्व

(v) Maharashtra Co-operative Act is

- (a) 1960 (b) 1961
(c) 1920 (d) 1963

महाराष्ट्र सहकारी कायदा चा आहे.

- (a) 1960 (b) 1961
(c) 1920 (d) 1963

(vi) Minimum members required for Co-operative Society formation :

- (a) Two (b) Ten
(c) Twenty (d) None of these

सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी कमीतकमी सभासदांची आवश्यकता असते.

- (a) दोन (b) दहा
(c) वीस (d) यापैकी नाही

(vii) The main object of is to discourage under insurance.

- (a) Profit clause (b) Loss clause
(c) Average clause (d) None of these

..... चा मुख्य उद्देश न्यून विम्यास परावृत्त करणे हा आहे.

- (a) नफा कलम (b) तोटा कलम
(c) सरासरी कलम (d) यापैकी नाही

(viii) Calculate the gross profit rate on sale from the following information :

Sales ₹ 1,05,000

Gross Profit ₹ 35,000

- (a) 20% (b) 25%
(c) 30% (d) None of these

खालील माहिती वरून सकल नफ्याचा विक्रीशी दर काढा :

विक्री ₹ 1,05,000

सकल लाभ ₹ 35,000

- (a) 20% (b) 25%
(c) 30% (d) यापैकी नाही

(ix) All fees received to professional men is transferred to

- (a) Profit and Loss Account (b) Trading Account
(c) Balance Sheet (d) None of these

व्यवसायीकाला मिळालेली सर्व शुल्क स्थानांतरीत केले जाते.

- (a) नफातोटा खात्याला (b) व्यापार खात्याला
(c) स्थितिविवरणाला (d) यापैकी नाही

(x) In professional firms account for “accrued fees” provisions made and debiting to profit and loss account.

- (a) 25% (b) 100%
(c) 50% (d) 75%

व्यावसायीक संस्थांच्या लेख्यात ‘येणे शुल्क बाकी’ बाबतची तरतुद करून नफातोटा खात्याला नावे केली जाते.

- (a) 25% (b) 100%
(c) 50% (d) 75%

Theory

2. Sandhya and Co. of Vasant Nagar sent 500 baskets of fruits to Jaya & Co. of Barul on consignment basis at a cost of ₹ 75 per basket. Sandhya and Co. paid ₹ 400 as transport charges.

Jaya & Co. paid ₹ 600 as a transporting charges from Railway Station to godown and ₹ 300 as selling and advertising expenses.

Jaya & Co. sold 400 baskets at ₹ 100 per basket. Jaya & Co. was entitled to 5% commission on sales.

Jaya & Co. remitted the balance by bank draft.

Prepare consignment and consigner’s account in the books of Sandhya & Co.

वसंतनगरच्या संध्या आणि कंपनीने बारूळच्या जया आणि कं. ला 500 फळांच्या करंड्या प्रत्येकी ₹ 75 प्रमाणे परेषणावर पाठविल्या. संध्या आणि कंपनीने वाहतूक खर्च म्हणून ₹ 400 खर्च केले.

जया आणि कं. ने रेल्वे स्टेशन पासून गोदामात माल आणण्याकरिता ₹ 600 वाहतूक खर्च आणि ₹ 300 विक्री आणि जाहीराती करीता खर्च केले.

जया आणि कं. ने 400 करंड्या प्रत्येकी ₹ 100 प्रमाणे विकल्या. जया आणि कं. विक्रीवर 5% कमीशन मिळविण्यास पात्र आहेत.

बाकीची रक्कम जया आणि कंपनीने बँक ड्राफ्ट द्वारे पाठविली.

संध्या आणि कं. च्या पुस्तकात परेषण खाते आणि परेषणीचे खाते तयार करा.

3. 'Mayuri' Tourist Company Ltd. purchased a Motor Car from Mahindra Co. Ltd. on hire-purchase system on 1st Jan., 2011. The terms of the contract were as follows :

- (i) Cash Price of the Motor Car was ₹ 1,20,000.
- (ii) ₹ 30,000 were paid on signing the contract.
- (iii) The balance was to be paid in instalment of ₹ 30,000 Plus Interest at 10% p.a.
- (iv) The instalment were paid on 31st Dec., every year.

Mayuri Tourist Co. Ltd. Charged depreciation at 10% p.a. on fixed Instalment method.

Show in the books of Mayuri Tourist Co. Ltd. :

- (i) Motor Car Account
- (ii) Mahindra Co. Ltd. Account. 10

'मयूरी' टुरिस्ट कं. लि. ने 1 जानेवारी, 2011 रोजी महिंद्रा कं. लि. कडून एक मोटार कार क्रयावक्रय पद्धतीने खरेदी केली. कराराच्या अटी खालील प्रमाणे होत्या :

- (i) मोटार कार चे रोख मुल्य ₹ 1,20,000 होते.

- (ii) करारावर सही करताना ₹ 30,000 देण्यात आले.
- (iii) बाकीची रक्कम वार्षिक 10% व्याज अधिक ₹ 30,000 चा हप्ता अशी द्यावयाची आहे.
- (iv) प्रत्येक वर्षी 31 दिसेंबरला हप्ते द्यावयाचे आहेत.
- ‘मयूरी’ टुरिस्ट कं. लि. वार्षिक 10% दराने स्थिर प्रभाग पद्धतीने घसारा आकारते.
- ‘मयूरी’ टुरिस्ट कं. लि. च्या पुस्तकात तयार करा :
- (i) मोटार कार लेखा
- (ii) महिंद्रा कं. ली. चा लेखा.

Or

(किंवा)

The following is the Receipt and Payment Statement of the City of Consumers Co-operative Society for the year ended 30th June, 2015 :

Receipt and Payment Statement

(For the year ended 30th June, 2015)

Receipt	₹	Payments	₹
Admission Fees	2,000	Purchases	1,00,000
Share capital	50,000	Salaries	12,000
Bank Loan	20,000	Rent	3,000
Sales	1,20,000	Printing	1,000
		Interest on Bank Loan	3,200
		Furniture	40,000
		Closing Balance	32,800
	1,92,000		1,92,000

Adjustments :

- (i) Closing stock ₹ 8,000

- (ii) Depreciation of furniture ₹ 4,000
 (iii) Outstanding Rent ₹ 600
 (iv) Admission fees to be transferred for Reserve Fund.

Prepare Trading A/c, Profit & Loss A/c for the year ended 30th June, 2015 and Balance Sheet as on that date.

सिटी ग्राहक को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या पुस्तकातून 30 जून, 2015 रोजी संपणाऱ्या वर्षाचा प्राप्ती आणि शोधन विवरण खालील प्रमाणे आहे :

प्राप्ती आणि शोधन विवरण
(30 जून, 2015 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता)

प्राप्ती	₹	शोधन	₹
प्रवेश शुल्क	2,000	खरेदी	1,00,000
भाग भांडवल	50,000	वेतन	12,000
बँकेचे कर्ज	20,000	भाडे	3,000
विक्री	1,20,000	छपाई	1,000
		बँकेच्या कर्जावरील व्याज	3,200
		फर्निचर	40,000
		अखेरची शिल्लक	32,800
	1,92,000		1,92,000

समायोजना :

- (i) संवरण स्कंध ₹ 8,000
 (ii) फर्निचरवर घसारा ₹ 4,000
 (iii) अदत्त भाडे ₹ 600
 (iv) प्रवेश शुल्क राखीव निधीला स्थानांतरीत करा.

30 जून, 2015 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता व्यापारलेखा, नफातोटा लेखा आणि त्याच रोजीचे स्थिती-विवरण तयार करा.

P.T.O.

4. A fire occurred in the premises on 1st July, 2015 and the business books and records were saved. The following information is obtained :

	₹
Stock (1-1-2015)	8,700
Purchases (1-1-2015 to 30-6-2015)	73,300
Sales (1-1-2015 to 30-6-2015)	85,000
Value of undamaged stock (Saved)	7,000
Policy amount	13,000

Rate of Gross Profit 20% on sale. There was an average clause in the Policy.

Calculate the amount of the claim for loss of stock. 10

एका व्यवसायिक इमारतीत 1 जुलै, 2015 रोजी आग लागली. व्यवसायाची पुस्तके व नोंदी वाचविण्यात आल्या. त्यावरून खालील माहिती उपलब्ध झाली :

	₹
स्कंध (1-1-2015)	8,700
खरेदी (1-1-2015 ते 30-6-2015)	73,300
विक्री (1-1-2015 ते 30-6-2015)	85,000
नुकसान न झालेला स्कंध (वाचलेला माल)	7,000
पॉलीसी मुल्य	13,000

सकल नफा दर विक्रीच्या 20% पॉलीसी मध्ये सरासरी कलमाचा समावेश होता.

माल साठ्याच्या नुकसान भरपाईची रक्कम काढा.

Or

(किंवा)

Dr. Gupta Commenced Practice on 1st Jan., 2015. He gives the following Receipts and Payments Account for 2015 :

Receipts and Payments Account

Receipts	Amount	Payments	Amount
Capital	50,000	Furniture	20,000

Introduced visiting fees	1,60,000	Equipment	25,000
Receipts from Hospital	1,00,000	Purchase of Medicine	30,000
Misc. Receipts	1,000	Salary	20,000
		Rent	15,000
		Travelling Exp.	10,000
		Stationery	1,000
		Lighting	1,500
		Journals	2,500
		Drawings	1,20,000
		Cash in hand	66,000
	3,11,000		3,11,000

Adjustments :

- (i) Accrued Visiting fees ₹ 16,000.
(ii) Outstanding Salary ₹ 2,000.
(iii) Charge depreciation on Furniture and Equipment at 10%.

Prepare Profit and Loss Account for the year ended 31st Dec., 2015 and Balance Sheet as on that date.

दि. 1 जानेवारी, 2015 ला डॉ. गुप्ता यांनी व्यवसाय सुरू केला. 2015 चा प्राप्ती व शोधन लेखा त्यांनी खालील प्रमाणे दिला :

प्राप्ती व शोधन लेखा

प्राप्ती	रुपये	शोधन	रुपये
सुरवातीचे भांडवल	50,000	उपस्कर	20,000
भेट शुल्क	1,60,000	उपकरणे	25,000
दवाखान्याकडून मिळकत	1,00,000	औषधाची खरेदी	30,000
इतर मिळकत	1,000	वेतन	20,000

P.T.O.

WT

(10)

AP—53—2016

	भाडे	15,000
	प्रवास खर्च	10,000
	स्टेशनरी	1,000
	विद्युत खर्च	1,500
	मासिके	2,500
	उचल	1,20,000
	हातावरील रोख शिल्लक	66,000
3,11,000		3,11,000

समायोजना :

(i) अप्राप्त भेट शुल्क ₹ 16,000.

(ii) अदत्त वेतन ₹ 2,000.

(iii) उपस्करावर व उपकरणावर 10% दराने घसारा आकारा.

दि. 31 डिसेंबर, 2015 रोजी संपणाऱ्या वर्षाकरीता नफा-तोटा खाते व त्या तारखेचे स्थितीविवरण तयार करा.